Ajanta House Charkop, Kandivli West, Mumbai 400 067 India T +91 22 6606 1000 F +91 22 6606 1200 E info@ajantapharma.com W www.ajantapharma.com

11<sup>th</sup> May 2022

BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street,

Mumbai – 400001

Scrip Code: BSE - AJANTPHARM 532331

National Stock Exchange of India, Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: NSE AJANTPHARM EQ

Sub.: Compliance Under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of financial results of the Company for the quarter and year ended 31<sup>st</sup> March 2022 published in the following newspapers on 11<sup>th</sup> May 2022:

- 1. Mumbai edition of Economic Times and
- 2. Mumbai edition of Maharashtra Times;

This is for your information and record.

Yours faithfully,

#### **GAURANG SHAH**

*VP – Legal & Company Secretary* 

Encl.: a/a

# In a First, Turkey Places Orders for 50,000 t Wheat from India

Country begins buying wheat through private electronic-mandi AgriBazaar

Sutanuka Ghosal & Shambhavi Anand

Kolkata | Delhi: For the first time Turkey has placed orders for 50,000 tonnes of wheat imports from India joining Egypt. While this will benefit farmers in India, it will further push up wheat prices in the country, which have already surged by up to 15% in recent weeks.

Wheat prices shot up as Indian wheat is in demand in the global markets after exports from Ukraine came to a grinding dia has seen yield of wheat crop fall, halt due to the Russia-Ukraine war.

Ukraine produces about a fifth of the world's high grade wheat and 7% of all wheat. A large quantity of wheat bought by private traders in India from farmers are at a price higher than the minimum support price as international prices rallied due to the Russia-Ukraine war. They are creating an inventory anticipating good export orders from the global markets.

The unusual heatwave in March in In-



which too has contributed to the price rise. Turkey has started to buy wheat through private electronic-mandi.

Sources in the ministry said Turkey agreed to import India's wheat last week. A delegation of APEDA visited the country to facilitate the process.

Following this, electronic mandi Agri-Bazaar has received a confirmed order for execution of 50,000 metric tonnes of wheat from Turkey at an approximate value of ₹125 crore.

### Flour Industry Execs to Meet Food Secy

Pune: The flour industry of the country is in panic mode and will be meeting the food secretary this week.

If the government doesn't intervene regarding the fast pace of exports, they say, flour prices will increase further by 10% in the 2-3 months. Heavy buying by private

traders, rapid exports and holding by farmers has made wheat availability scarce.

Millers are not able to decide about stocking more to hedge against future price rise because the government can impose stock limits in the future to control prices as it did for cooking oils and pulses. - Jayashree Bhosale

## Shipbuilders Get 1-Year **Relief for Vessel Delivery**

#### Our Bureau

New Delhi: The shipping ministry has allowed a one-year relaxation to shipbuilders that are getting financial assistance from the Centre. In an office order, the Director General Shipping (DGS) has been allowed to provide a relaxation of up to one vear for construction and delivery of vessels for contracts signed between March 24, 2021 and March 31, 2022.

This is being done in view of the spread of Covid-19 variants that has affected the global supply chain. The Centre has approved financial assistance for 47 vessels amounting to ₹155 crore under the Shipbuilding Financial Assistance Policy. The total contract value of these ships stands at ₹850 crore.

In response to queries from ET, the shipping ministry said 95 applications have been received till now seeking an in-principle approval for 170 vessels with contract value of ₹2,620 crore. The guidelines of the policy have been in force from April 1, 2016 and shall be applicable for shipbuilding contracts signed between April 1, 2016 and March 31, 2026. Under the SBFA policy, 21 shipyards having various capacities have registered under the scheme. Prominent companies registered under the scheme include L&T Shipbuilding Ltd, Cochin Shipyard Ltd, Titagarh Wagons Ltd and Goa Shipyard Ltd.

## **GAIL to Sell 'Pooled' Natgas** to City Gas Distributors

#### **Our Bureau**

New Delhi: GAIL will buy natural gas from domestic difficult fields and international markets and pool it with cheap domestic produce for supply to city gas distributors to meet their growing demand, as per a new guideline issued by the petroleum and natural gas ministry.

State-run GAIL is the authorised agency that oversees supplies to city gas companies. The gas supplied to city gas distributors for use in transport and homes is priced according to a government-set formula and is traditionally much cheaper than other domestic gas, which can be sold at market rates.

Expanding the city gas network has increased demand for gas while production of formula-priced gas hasn't increased and must be allocated to other

sectors as well such as fertiliser and power. To meet the shortfall in the availability of domestic gas. GAIL will source domestic gas from difficult fields at ceiling price or actual price, whichever is lower, as per the prevailing guidelines for mixing with available domestic supplies, the ministry said. Prices of gas from difficult fields, mainly operated by Reliance Industries and BP, can't rise above a ceiling the government decides every six months.

### **EPL LIMITED**

(Formerly known as Essel Propack Limited) Corporate Office: Top Floor, Times Tower, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.

Tel: +91 22 2481 9000/9200. complianceofficer@eplglobal.com www.eplglobal.com Regd. Office: P.O. Vasind, Taluka Shahapur, Thane 421604, Maharashtra Tel: +91 9673333971 CIN: L74950MH1982PLC028947



### **GLOBAL OPERATIONS**

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2022

	22 0	(	₹ in Million, excep	ot per share data)	
Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended	
	31-Mar-2022	31-Mar-2021	31-Mar-2022	31-Mar-2021	
	Unaudited	Unaudited	Audited	Audited	
Total income	8,824	8,132	34,448	31,061	
Profit before exceptional items and tax	608	739	2,888	3,472	
Profit before tax for the period after exceptional items	608	739	2,888	3,311	
Profit after tax for the period attributable to the owners of the Company	487	568	2,144	2,391	
Total comprehensive income attributable to owners of the Company	567	352	2,417	2,798	
Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)	632	631	632	631	
Other equity (excluding Revaluation reserves)			17,613	16,350	
Net Worth	17,843	16,579	17,843	16,579	
Outstanding Redeemable Preference Shares				-	
Debt Equity Ratio	0.36	0.33	0.36	0.33	
Earnings per share (EPS) (in ₹) ^					
Basic	1.54	1.80	6.79	7.58	
Diluted	1.54	1.79	6.77	7.57	
(^ Quarterly figures are not annualised)	3,000			· · · · · · · · · · · · · · · · · · ·	
Capital Redemption Reserve		<u></u>	9	4	
Debenture Redemption Reserve	1 1	- E		8	
Debt Service Coverage Ratio (in times)	2.48	7.50	4.64	3.31	
Interest Service Coverage Ratio (in times)	6.33	9.59	8.17	8.72	
	Total income  Profit before exceptional items and tax  Profit before tax for the period after exceptional items  Profit after tax for the period attributable to the owners of the Company  Total comprehensive income attributable to owners of the Company  Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)  Other equity (excluding Revaluation reserves)  Net Worth  Outstanding Redeemable Preference Shares  Debt Equity Ratio  Earnings per share (EPS) (in ₹) ∧  Basic  Diluted  (^ Quarterly figures are not annualised)  Capital Redemption Reserve  Debenture Redemption Reserve  Debt Service Coverage Ratio (in times)	ended 31-Mar-2022 Unaudited  Total income 8,824 Profit before exceptional items and tax 608 Profit before tax for the period after exceptional items 608 Profit after tax for the period attributable to the owners of the Company 567 Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each) 632 Other equity (excluding Revaluation reserves) Net Worth 17,843 Outstanding Redeemable Preference Shares Debt Equity Ratio Earnings per share (EPS) (in ₹) ^ Basic 1.54 Diluted (^ Quarterly figures are not annualised) Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve Debt Service Coverage Ratio (in times) 2.48	Particulars    Quarter ended ended     31-Mar-2022   31-Mar-2021     Unaudited   Unaudited     Unaudited   Unaudited     Total income   8,824   8,132     Profit before exceptional items and tax   608   739     Profit before tax for the period after exceptional items   608   739     Profit after tax for the period attributable to the owners of the Company   487   568     Total comprehensive income attributable to owners of the Company   567   352     Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)   632   631     Other equity (excluding Revaluation reserves)	Particulars         Quarter ended ended ended ended         Year ended ended ended ended           31-Mar-2022         31-Mar-2021         31-Mar-2021         31-Mar-2022           Unaudited         Unaudited         Audited           Profit before exceptional items and tax         608         739         2,888           Profit before exceptional items and tax         608         739         2,888           Profit before tax for the period after exceptional items         608         739         2,888           Profit after tax for the period attributable to the owners of the Company         487         568         2,144           Total comprehensive income attributable to owners of the Company         567         352         2,417           Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)         632         631         632           Other equity (excluding Revaluation reserves)         17,843         16,579         17,843           Outstanding Redeemable Preference Shares         -         -         -           Debt Equity Ratio         0.36         0.33         0.36           Earnings per share (EPS) (in ₹) ∧         3.54         1.80         6.79           Diluted         1.54         1.80         6.79           Diluted         1.54         1.80	

### INDIA STANDALONE

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2022 (₹ in Million, except per share data)

	( in million, except per snare data)				
Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended	
	31-Mar-2022	31-Mar-2021	31-Mar-2022	31-Mar-2021	
	Unaudited	Unaudited	Audited	Audited	
Total income	2,738	2,511	11,043	9,552	
Profit before exceptional items and tax	379	367	1,935	1,742	
Profit / (loss) for the period after exceptional items	379	367	1,935	1,742	
Net Profit / (loss) after tax for the period	345	352	1,737	1,530	
Total comprehensive income / (loss) for the period	346	353	1,737	1,520	
Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)	632	631	632	631	
Other equity (excluding Revaluation reserves)			7,295	6,714	
Net Worth	7,528	6,947	7,528	6,947	
Outstanding Redeemable Preference Shares	3-3		5.0		
Debt Equity Ratio	0.27	0.20	0.27	0.20	
Earnings per share (EPS) (in ₹) ^	2				
Basic	1.09	1.15	5.50	4.85	
Diluted	1.09	1.15	5.49	4.84	
(^ Quarterly figures are not annualised)					
Capital Redemption Reserve		E	. 4		
Debenture Redemption Reserve		-	. 4	29	
Debt Service Coverage Ratio (in times)	7.86	21.12	13.26	2.90	
Interest Service Coverage Ratio (in times)	10.24	11.79	14.16	12.76	
	Total income  Profit before exceptional items and tax  Profit / (loss) for the period after exceptional items  Net Profit / (loss) after tax for the period  Total comprehensive income / (loss) for the period  Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)  Other equity (excluding Revaluation reserves)  Net Worth  Outstanding Redeemable Preference Shares  Debt Equity Ratio  Earnings per share (EPS) (in ₹) ↑  Basic  Diluted  (↑ Quarterly figures are not annualised)  Capital Redemption Reserve  Debenture Redemption Reserve  Debt Service Coverage Ratio (in times)	ended         31-Mar-2022         Unaudited         Total income       2,738         Profit before exceptional items and tax       379         Profit / (loss) for the period after exceptional items       379         Net Profit / (loss) after tax for the period       345         Total comprehensive income / (loss) for the period       346         Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)       632         Other equity (excluding Revaluation reserves)       -         Net Worth       7,528         Outstanding Redeemable Preference Shares       -         Debt Equity Ratio       0.27         Earnings per share (EPS) (in ₹) ^       -         Basic       1.09         Diluted       1.09         (^ Quarterly figures are not annualised)       -         Capital Redemption Reserve       -         Debenture Redemption Reserve       -         Debt Service Coverage Ratio (in times)       7.86	Particulars         Quarter ended ended anded         Quarter ended ended           31-Mar-2022         31-Mar-2021         31-Mar-2021           Unaudited         Unaudited         Unaudited           Profit before exceptional items and tax         379         367           Profit / (loss) for the period after exceptional items         379         367           Net Profit / (loss) after tax for the period         345         352           Total comprehensive income / (loss) for the period         346         353           Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)         632         631           Other equity (excluding Revaluation reserves)         -         -           Net Worth         7,528         6,947           Outstanding Redeemable Preference Shares         -         -           Debt Equity Ratio         0.27         0.20           Earnings per share (EPS) (in ₹) ^         -         -           Basic         1.09         1.15           Diluted         1.09         1.15           (^ Quarterly figures are not annualised)         -         -           Capital Redemption Reserve         -         -           Debet Service Coverage Ratio (in times)         7.86         21.12	Particulars         Quarter ended ended ended ended         Year ended ended ended ended           31-Mar-2022         31-Mar-2021         31-Mar-2022           Unaudited         Unaudited         Audited           Total income         2,738         2,511         11,043           Profit before exceptional items and tax         379         367         1,935           Profit / (loss) for the period after exceptional items         379         367         1,935           Net Profit / (loss) after tax for the period         345         352         1,737           Total comprehensive income / (loss) for the period         346         353         1,737           Total comprehensive income / (loss) for the period         346         353         1,737           Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)         632         631         632           Other equity (excluding Revaluation reserves)         7,258         6,947         7,528           Net Worth         7,528         6,947         7,528           Outstanding Redeemable Preference Shares         -         -         -           Debt Equity Ratio         0.27         0.20         0.27           Basic         1.09         1.15         5.50           Diluted         1.09	

- The above audited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held
- The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated audited financial results for the quarter and year ended 31 March 2022 filed with stock exchange pursuant to Regulation 33 and Regulation 52 read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- The full format of the standalone and consolidated audited financial results for the quarter and year ended 31 March 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.eplglobal.com).
- For the other line items referred in regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.eplglobal.com).



For EPL Limited **Anand Kripalu** Managing Director and Chief Executive Officer

Platina & Green Maple Leaf FULLY RECYCLABLE LAMINATE TUBES

www.eplglobal.com





#### VEDANT FASHIONS - LIMITED -

(Formerly known as Vedant Fashions Private Limited)

CIN: L51311WB2002PLC094677

Regd. Office: Paridhan Garment Park, 19 Canal South Road, SDF-1, 4th Floor, A501-A502, Kolkata 700015, WB, India Tel No.: (033) 6125 5495, Email: complianceofficer@manyavar.com, Website: www.vedantfashions.com

> Revenue INR 10,408 Mn. +84.3%

**PAT** INR 3,149 Mn. +136.9%

I. Statement of Audited Consolidated Financials Results for the

quarter	anu	manciai )	cai en	ucu IVI	ai cii s	1, 20.
			707	1000	107	1111

	Quarte	r ended	Year ended	
Particulars	March 31, 2022 (Audited)	March 31, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	March 31, 202 (Audited)
1 Revenue from operations	2,962.52	1,915.54	10,408.41	5,648.16
2 Total income from operations (including other income)	3,073.55	2,008.20	10,907.67	6,250.19
3 Net profit/(loss) for the period/year (before tax, exceptional and/or extraordinary items)	1,195.85	656.42	4,230,11	1,819.17
4 Net profit/(loss) for the period/year before tax (after exceptional and/or extraordinary items)	1,195.85	656.42	4,230.11	1,819.17
5 Net profit/(loss) for the period/year after tax (after exceptional and/or extraordinary items)	887.01	476.03	3,149.11	1,329.03
6 Total comprehensive income/(loss) for the period/year after tax	885.25	477.45	3,146.14	1,329.69
7 Equity Share Capital	242.70	247.87	242.70	247.87
8 Other Equity	( =	-	10,584.72	10,666.23
9 Earnings per equity share (EPS) (face value of share of INR 1 each)*			90	266
Basic (in INR per share)	3.63	1.92	12.90	5.36
Diluted (in INR per share)	3.63	1.92	12.90	5.36
* EPS is not annualised for the quarter ended March 31, 2022 & March 31, 2021	20000	1000		100000

### II. Statement of Audited Standalone Financials Results for the quarter and financial year ended March 31, 2022

	(All amounts are in INR Million, unless otherwise stated)				
	Quarte	r ended	Year ended		
Particulars	March 31, 2022 (Audited)	March 31, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	March 31, 202' (Audited)	
1 Revenue from operations	2,890.08	1,821.99	10,087.45	5,424.08	
2 Total income from operations (including other income)	2,998.78	1,904.58	10,572.87	5,999.70	
3 Net profit/(loss) for the period/year (before tax, exceptional and/or extraordinary items)	1,177.03	608.78	4,137.68	1,784.86	
4 Net profit/(loss) for the period/year before tax (after exceptional and/or extraordinary items)	1,177.03	608.78	4,137.68	1,784.86	
5 Net profit/(loss) for the period/year after tax (after exceptional and/or extraordinary items)	874.03	441.45	3,083.54	1,307.43	
Total comprehensive income/(loss) for the period/year after tax	872.22	442.74	3,080.57	1,307.87	
7 Equity Share Capital	242.70	247.87	242.70	247.87	
8 Other Equity	_		10,598.61	10,745.69	
9 Earnings per equity share (EPS) (face value of share of INR 1 each)*			Distriction (CA)	3474343000000	
Basic (in INR per share)	3.58	1.78	12.63	5.27	
Diluted (in INR per share)	3.58	1.78	12.63	5.27	
* EPS is not annualised for the quarter ended March 31, 2022 & March 31, 2021	3,030		100000	303000	

The above are extracts of the detailed format of Audited Financial Results (Consolidated and Standalone) for the quarter and year ended March 31, 2022 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of quarterly financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.vedantfashions.com)

- 2 The above Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on May 09, 2022.
- The Board of Directors of the Company, at its meeting held on May 09, 2022 recommended final dividend of INR 5 per equity share (par value of INR 1 each) in accordance with section 123 of the Companies Act, 2013 to the extent it applies to declaration of dividend. This payment is subject to approval of shareholders at the ensuing Annual General Meeting (AGM) of the Company.

For Vedant Fashions Limited Ravi Modi Chairman and Managing Director DIN: 00361853

Place: Kolkata Date: May 09, 2022

ajanta pharma limited

Regd.Office: 'Ajanta House', Charkop, Kandivli (W), Mumbai-67, Phone - +91-22-66061000, Fax - +91-22-66061200 CIN - L24230MH1979PLC022059 Email - info@ajantapharma.com, Website - www.ajantapharma.com

### **Extract of Audited Consolidated Financial Results for the** quarter and year ended 31 March 2022

₹ in Crore

	Particulars	Quarter ended 31-Mar-22	Year ended 31-Mar-22	Quarter ended 31-Mar-21	Year ended 31-Mar-21
1	Total Income from Operations	870.29	3,340.99	756.84	2,889.69
2	Net Profit for the period before tax (before exceptional and/or extraordinary items)	197.67	909.48	228.78	900.18
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	197.67	909.48	228.78	900.18
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	151.21	712.68	159.26	653.87
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	151.73	704.71	156.92	647.42
6	Equity Share Capital	17.17	17.17	17.39	17.39
7			3,247.18		2,978.24
8	Earnings Per Share (FV of ₹ 2/- each)		. 84		
	(a) Basic - in ₹	17.70	82.45	18.40	75.09
	(b) Diluted - in ₹	17.70	82.45	18.40	75.09

### Key information on Standalone Financial Results:

Particulars	Quarter ended 31-Mar-22	Year ended 31-Mar-22	Quarter ended 31-Mar-21	Year ended 31-Mar-21
Total Income from Operations	765.63	3,140.64	748.07	2,718.59
Profit Before Tax	178.30	900.54	216.75	902.09
Profit After Tax	134.84	719.86	154.78	675.64
Total Comprehensive Income	136.16	720.22	155.26	674.31

### Notes:

- 1. The above financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 10 May 2022.
- 2. Board of Directors have approved Bonus Shares in the ratio of One Equity Share of Rs. 2 each for every Two Equity Share of Rs. 2 each held by the shareholders on the record date, subject to approval of shareholders.
- 3. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results is available on stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website www.ajantapharma.com.

By order of the Board For Ajanta Pharma Ltd.

Yogesh M. Agrawal Managing Director

Mumbai, 10 May 2022

## 'छत्रपती संभाजीराजेंबाबत निर्णय आघाडी घेईल'

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

'छत्रपती संभाजीराजे राज्यसभेतील खासदारकीची मदत संपत

असून, त्यांना पुन्हा राज्यसभेत येण्यासाठी पाठिंबा देण्याचा केवळ एक पक्ष घेऊ नाही शकत

राज्याच्या महाविकास आघाडीतील शिवसेनेचे आणि

याप्रश्नी महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे नेते एकत्रित निर्णय घेतील'. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

'छत्रपती संभाजीराजे यांचे आपण राज्यसभेतील सहकारी आहोत. महाराष्ट्राच्या काही प्रश्नांवर राज्यसभेत आल्यानंतर पक्षीय मतभेद बाजुला ठेऊन राज्यातील खासदार एकत्र येत असतात. त्याकामी संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे, असा आवर्जून उल्लेख पवार कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही, त्यासाठी आम्हाला काँग्रेस शिवसेनेला विचारावे लागेल. शक्यतो याप्रश्नी आम्ही एकत्रित निर्णय घेऊ', अशी गुगली पवार यांनी टाकली.

#### अपयश लपवण्यासाठी

धर्मांध भूमिका' 'राज्यात आतापर्यंत अनेक चळवळी झाल्या आहेत. कोल्हापुर जिल्हा चळवळीचे महत्वाचे केंद्र असायचे. असत. त्या चळवळी हनुमान चालीसा, भिमका घेतली जात असन, त्याचे हे प्रार्थना अशा गोष्टींसाठी होत नव्हत्या. परिणाम आहेत', असे पवार म्हणाले. राजद्रोह कायद्याचा पुनर्विचार करण्याची सामान्य लोकांना भेडसावणारी महागाई. भूमिका केंद्र सरकारने घेतली असेल तर बेरोजगारी, कायदा सव्यवस्था असे सर्व प्रश्न बाजुला राहिले आहेत. त्या भूमिकेचे स्वागत आहे, असे पवार आता अयोध्येत काय झाले, हनुमान यांनी आवर्जून सांगितले. चालीसा पठण करणे हे प्रश्न पुढे आले

#### '१५ दिवसांत प्रक्रिया सुरू करा'

राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या परिस्थितीत

सर्व्हें क्र

सरू करा, असा निर्णय दिला आहे. अनेक ठिकाणी याद्या तयार झाल्या आहेत. या याद्यांवर काही ठिकाणी हरकती मागविण्यात येतात. त्यानंतर वॉर्ड तयार करण्यात येतो. यानंतर आरक्षणानुसार महिला, दलितांसाठी राखीव वॉर्ड कोणता हे बिघतले जाते. अशा सर्व प्रक्रियेसाठी दोन-तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे १५ दिवसांत निवडणक नाही तर निवडणकीसाठी लागणारी प्रक्रिया सुरू करा, असा त्याचा

अर्थ आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले.

करण्यात आलेला आहे असे समजण्यात येईल आणि ते आमच्या अशिलांवर बंधनकारक राह्रणार नाहीत

(चौरम मीटरमध्ये)

चौ. मीटर जमिनीचा तो सर्व तकडा आणि भाग आणि खालील प्रमाणे सीमित

सर्व्हें क्र.

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, आमच्या अशिलांनी आम्हाला (१) अनंता लॅंडमार्क्स प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये विधीसंस्थापित असलेली एक खाजर्ग

मर्यादित कंपनी. जिचा CIN U45201MH2002PTC134396 असा असन जिचे नोंदणीकत कार्यालय : १०१, कल्पतरू सायनर्जी, ग्रँड हयातच्या समोर, सांताक्रझ(पूर्व), मंबई-४०००५५ येथे आहे (अनंता) यांच्या यात याखाली लिहिलेल्या परिशिष्टाच्या भाग अ मध्ये नमूद केलेल्या विविध सर्व्हे क्रमांकांच्या आणि एकूण ३५,९८० चौ. मी. क्षेत्रफळाइतक्या मालकी जिमनीच्या

तुकड्यांच्या संबंधातील मालकी अधिकार, हक्क आणि हितसंबंधांची (२) अनंताच्या यात याखाली लिहिलेल्या परिशिष्टाच्या भाग ब मध्ये नमूद केलेल्या विविध सर्व्हें क्रमांकांच्या आणि मुळात

चांच्या उत्तराधिकारी हक्क विलेखाद्वारे भूसंपादन अधिनियम, १८९४ च्या तरतूदिन्वये संपादन केलेल्या एकूण १,७५,२२० चौ. मी. क्षेत्रफळाइतक्या जिमनीच्या तुकड्यांच्या संबंधातील भोगवटा

अधिकार, हक्क आणि हितसंबंधांची आणि (३) अनंता यांच्या यात याखाली लिहिलेल्या परिशिष्टाच्या भाग क मध्ये नमूद केलेल्या विविध सर्व्हे क्रमांकांच्या आणि महाराष्ट्र भूसंपादन (सरकारी

जमीन विल्हेवारी), नियमावली १९७१च्या तरतूदिन्वये मुळात त्यांच्या उत्तराधिकारी हक्क विलेखाद्वारे प्रदान केलेल्या एकूण १०,६५० चौ. मी. क्षेत्रफळाइतक्या जमिनीच्या तुकड्यांच्या संबंधातील भोगवटा अधिकार, हक्क आणि हितसंबंधांची चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सर्व जागा मौजे बाळकुम आणि माजिवडे तालुका ठाणे, जिल्हा ठाणे येथील असून यात

याखाली लिहिलेल्या परिशिष्टामध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या आणि हक्कविलेख व सर्व्हे अभिलेखानुसार एकृण २,२१,८५० चौ.मी. क्षेत्रफळाइतक्या (एकत्रितराणे सदर मालमत्ता असा

सदर मालमत्तेमधील किंवा त्यातील कोणत्याही भागातील विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, अदलाबदल, वाटप, आकार, भार, भाडेदारी, पोट–भाडेदारी, भाडेपट्टा, पोट–भाडेपट्टा, अनुज्ञमी

गहाण (समन्याय किंवा अन्यथा), वारसा, भोगवटा, कब्जा, शेअर, बक्षिस, मृत्युपत्र, धारणाधिकार, आकार, निर्गम, परिरक्षा, मृत्युपत्रीत देणगी, सुविधाधिकार, प्रसंविदा किंवा अट,

सुविधाधिकार, अधित्याग, अधित्यजन किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने कोणताही करार, हक्कविलेख, दस्तऐवज, लिखिते, अभिहस्तांतरण विलेख, मृत्युपत्र, मृत्युपत्रीत देणगी, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्था/ तडजोड, विवाद, कोणतेही न्यायालय किंवा लवाद किंवा महसूल किंवा संविधीमान्य प्राधिकरण किंवा लवाद यांचा हकूमनामा किंवा आदेश. निवाडा. करार/करारनामे.

विकासाधिकार किंवा एफएसआय/ टीडीआर वापर किंवा हरवलेले आणि गहाळ झालेले हक्कविलेख किंवा कोणत्याही स्वरूपाचे अन्य काही असेल तर त्याद्वारे कोणताही शेअर, अधिकार

हक, इस्टेट, हितसंबंध, दावा, हरकत आणि/किंवा मागणी असणाऱ्या किंवा त्याचा दावा सांगणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी किंवा संस्थांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना या सूचनेच्या जाहिरातीच्या

तारखेपासन १४ (चौदा) दिवसांच्या आत दस्तावेजी पराव्यासह लेखी स्वरूपामध्ये जात होण्यासाठी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा असे गृहीत धरण्यात येईल, की सदर मालमत्तेमध्ये

कोणताही दावा, शेअर, अधिकार, हक्क, लाभ, हितसंबंध, दावा, हरकत आणि/किंवा मागणी अस्तित्वात नाही, असे समजण्यात येईल आणि/किंवा त्यांचा अधित्याग आणि/किंवा परित्याग

(सदर मालमत्तेचे वर्णन)

मौजे बाळकुम आणि माजिवडे तालुका ठाणे, जिल्हा ठाणे येथील अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या खालीलप्रमाणे दिलेल्या क्षेत्रफळाच्या संबंधातील सर्व्हे क्रमांकांच्या एकुण २,२१,८५०

सर्व्हें क्र.

चौरस मीटरमध्ये

सर्व्हें क्र

क.

सर्व्हें क्र.

सर्व्हें क्र.

### 'राजद्रोह'च्या आधीच्या गुन्ह्यांचे काय?

(पान एकवरून) मांडली. राजद्रोहाच्या कायद्याच्या वैधानिकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी पुढे ढकलण्याचीही त्यांनी मागणी केली. विधिपालिकेला फेरविचारासाठी सहा महिने किंवा एक वर्षही लाग शकते. तोपयंत राजदोहाच्या कायद्याच्या वैधतेसंबंधात न्यायालयाच्या कार्यवाहीला थांबवता येणार नाही, असे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल म्हणाले. त्यावर राजदोहाच्या कायद्याच्या फेरविचारासाठी किती वेळ लागेल, अशी केंद्राला सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केली. त्याचे उत्तर तुर्तास आपल्यापाशी नाही. या कायद्याच्या फेरविचाराची प्रक्रिया सरू आहे, असे तुषार मेहता म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांच्या स्वातंत्र्याशी संबंधित मुद्यांची कल्पना आहे आणि स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात इंग्रजाच्या काळातील कालबाह्य कायद्यांचे ओझे उतरविले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. आम्ही अशा प्रकरणांवरील सनावर्ण टाळ शकतो. पण या कायद्याचा सतत दुरुपयोग होत आहे. अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही आमची चिंता आहे. हनुमान चालिसाचा जप करण्याच्या घोषणेलाही देशद्रोहाचे प्रकरण ठरवले जात आहे. असे ॲटर्नी जनरल वेणुगोपाळ म्हणाले. अशा प्रकरणांना कसे संरक्षण देणार, असा सवाल सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी केला

(चौरस मीटरमध्ये

#### अर्ध्यावरची लढत पुन्हा रंगणार?

(पान एकवरून) लढत दोन मिनिटांतच रोखली होती. ब्राझील आणि अर्जेंटिनाचा वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत दक्षिण अमेरिका गटात समावेश आहे. दोन्ही संघांनी लढतीविना पात्रतेचा अडथळा सहज पार केला. हे दोन्ही संघ पात्रता फेरीतील १८ऐवजी १७ सामनेच खेळले आहेत. 'फिफा'च्या शिस्तपालन समितीने सामना खेळण्याचा आदेश दिल्यानंतर ब्राझील आणि अर्जेंटिना संघांनी ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय लढत खेळण्याचे ठरवले होते. ही सपरक्लासिको लढत ११ जूनला मेलबर्नला होणार आहे. मात्र आता वर्ल्ड कप पात्रतेतील लढत असल्याने ती ब्राझीलमध्येच खेळावी लागेल, असा 'फिफा'चा आग्रह आहे. दोन्ही संघ क्रीडा लवादाकडे आव्हान देऊ शकतात. अर्जेंटिना फुटबॉल संघटनेने मात्र ही लढत न खेळण्याचा पवित्रा घेतला आहे. 'लढत आम्ही रद्द केली नव्हती', अशी भूमिका मांडली आहे. ही लढत २२ सप्टेंबर रोजी खेळवण्याची

सचना 'फिफा'ने केल्याची चर्चा आहे.

मुंबई: करोना काळानंतर अमर हिंद

मंडळाच्या कार्यक्रमांना पुन्हा नियमित

सुरुवात झाली असून उद्या, गुरुवारपासून

वसंत व्याख्यानमालेला प्रारंभ होत आहे.

७५व्या वसंत व्याख्यानमालेनिमित्त

अमर हिंद मंडळाच्या प्रांगणामध्ये रोज

सायंकाळी ७ वाजता व्याख्याने होतील.

कधी?कोण?

अमर हिंद मंडळाची उद्यापासून

वसंत व्याख्यानमाला

#### पुनर्विकासात आडकाठी ऑणणाऱ्या रहिवाशाला दंड

(पान एकवरून) एस. एम. मॅग्नेट कन्स्ट्रक्शन या कंपनीला नियुक्त केले. 'महापालिकेने ५ मे, २०२१ रोजी या इमारतीला नोटीस बजावन ती अत्यंत जर्जर झाली असल्याचे म्हटले होते. २९ जून, २०२१ रोजी या इमारतीचा पनर्विकास करण्याबाबत आमचा सोसायटीसोबत करारनामा झाला. यावर्षी जानेवारी महिन्यात पालिकेने

पुन्हा इमारत रिक्त करण्याची नोटीस रहिवाशांना बजावली. त्या पार्श्वभूमीवर दहा कुटुंबांनी २ मार्चपर्यंत घरे रिकामे करण्याची हमी दिली. उर्वरित दोनपैकी एका कुटुंबानेही घर रिक्त करण्याची तयारी दर्शवली. मात्र, एकच रहिवासी त्यास तयार होत नाही', असे कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील ॲड. बिरेंद्र सराफ यांनी निदर्शनास आणले

कन्व्हेअन्स करून देण्यास बांधकाम व्यावसायिकांकड्न टाळाटाळ केली जाते. सद्यस्थितीत बांधकाम व्यावसायिक कन्व्हेअन्स करून देत नसल्याने अनेक सोसायकाांनी 'डीम्ड कन्व्हेअन्स'चे अर्ज उपनिबंधकांकडे सादर केले आहेत.

करताना सदनिकाधारकांची तारांबळ उडते. अनेकदा बांधकाम व्यावसायिकांकड्न कागदपत्रे देण्यास नकार दिला जातो. त्यामळे आता बांधकाम व्यावसायिक हे सोसायटी नोंदविण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेतली

#### अल्पसंख्याक दर्जावरूनही घुमजाव

आहेत. याचा अर्थ स्वच्छ आहे. ज्यांच्या

हातात देशाची सूत्रे आहेत त्या लोकांना

मुलभुत प्रश्न सोडवता येत नाहीत. त्यात

त्यांना अपयश आले आहे. यावरून

लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी

(पान एकवरून)

ही फारकत आहे. आपल्याला काय करायचे, हेच केंद्र सरकार ठरवू शकत नाही', अशा शब्दांत न्या. एस. के. कौल आणि एम. एम. सुंदरेश यांनी केंद्राला

राज्यांशी चर्चा करण्यासार्ठ सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे तीन महिन्यांचा कालावधी मागितला. त्यावर, 'तुम्ही निर्णय घ्या. प्रत्येक बाब गुंतागुंतीची नसते. अशा प्रकारचे उत्तर अस शकत नाही. तुम्हाला (केंद्र) चर्चा करायची असेल तर जरूर करा. कोणी अडवले आहे? विविध भूमिका घेत राहण्याने मदत होणार नाही. चर्चाच करायची होती. तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यापर्वी करायची होती,' अशा शब्दांत न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले. याप्रकरणी ३० ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याचे आणि त्याआधी तीन दिवस अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला.

#### सोसायटी नोंदणी करतानाच 'कन्व्हेअन्स'ची प्रक्रिया

त्यासाठी अत्यावश्यक असलेली कागदपत्रे

१६ मे : अनघा मोडक, नेहा खरे

१७ मे : अर्थतज्ज्ञ कौस्तुभ जोशी

: स्वातंत्र्याच्या शंभरीकडे जाताना...

१८ मे : संपदा जोगळेकर-कुलकर्णी

डॉ. सोनाली लोहार, हर्षदा बोरकर आणि

डॉ. निर्मोही फडके : चार सख्य चोवीस

१९ मे : स्वागत थोरात : चला

२० मे : डॉ. अभय जेरे : नवकल्पना,

उद्यमशीलता आणि आपली शिक्षणपद्धती

२१ मे : सारंग साठ्ये : मराठी

रिववार २२ मे : ज्येष्ठ संगीततज्ज्ञ

डोळस होऊ या

ग्लोबल कशी होणार?

MAHARASHTRA NATIONAL LAW UNIVERSITY AURANGABAD (University established under Act No. VI of 2014 by

Candidates for the following Posts in the University in the prescribed format as per the

- Registrar

05:00 PM. For further details, such as eligibility norms, Application Form and detailed notification etc., visit the website of the University: www.mnlua.ac.in

#### १२ मे : विधान परिषद सभापती

रामराजे निंबाळकर यांच्याशी संवाद १३ मे : डॉ. नितीन पाटणकर : संगीत आणि योग, मधुमेहावरील उपाय १४ मे : राजीव खांडेकर : विस्मृतीत गेलेले समाजधुरीण

१५ मे : सुबोध भावे यांची मुलाखत

### अमरेन्द्र धनेश्वर : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींचा कार्यक्रम ajanta pharma limited

Regd.Office: 'Ajanta House', Charkop, Kandivli (W), Mumbai-67, Phone - +91-22-66061000, Fax - +91-22-66061200 CIN - L24230MH1979PLC022059

Email - info@ajantapharma.com, Website - www.ajantapharma.com

#### Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended 31 March 2022

₹ in Crore

104 20	V III OTOTO						
	Particulars	Quarter ended 31-Mar-22	Year ended 31-Mar-22	Quarter ended 31-Mar-21	Year ended 31-Mar-21		
1	Total Income from Operations	870.29	3,340.99	756.84	2,889.69		
2	Net Profit for the period before tax (before exceptional and/or extraordinary items)	197.67	909.48	228.78	900.18		
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	197.67	909.48	228.78	900.18		
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	151.21	712.68	159.26	653.87		
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	151.73	704.71	156.92	647.42		
6	Equity Share Capital	17.17	17.17	17.39	17.39		
7	Reserve (excluding Revaluation Reserve)		3,247.18		2,978.24		
8	Earnings Per Share (FV of ₹ 2/- each)						
	(a) Basic - in ₹	17.70	82.45	18.40	75.09		
	(b) Diluted - in ₹	17.70	82.45	18.40	75.09		

#### Key information on Standalone Financial Results :

Particulars	Quarter ended 31-Mar-22	Year ended 31-Mar-22	Quarter ended 31-Mar-21	Year ended 31-Mar-21		
Total Income from Operations	765.63	3,140.64	748.07	2,718.59		
Profit Before Tax	178.30	900.54	216.75	902.09		
Profit After Tax	134.84	719.86	154.78	675.64		
Total Comprehensive Income	136.16	720.22	155.26	674.31		

#### Notes:

- The above financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 10 May 2022.
- Board of Directors have approved Bonus Shares in the ratio of One Equity Share of Rs. 2 each for every Two Equity Share of Rs. 2 each held by the shareholders on the record date, subject to approval of shareholders.
- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results is available on stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website www.ajantapharma.com.

By order of the Board For Ajanta Pharma Ltd.

**-** - - -

Yogesh M. Agrawal **Managing Director** 

#### Date: 11/05/2022 RECRUITMENT NOTICE

Maharashtra National Law University, Aurangabad invites Applications from the eligible Notification available on the website of the University. The posts are as under:

- 2. Deputy Registrar
- 3. Assistant Accounts Officer

The last date for submission of Application Form to the University is 15/06/2022 by

#### भाग अ ८१ १८७/७/ब ९९/७पी १६६ 3/809 246/€ मौजे बाळकुम 63 2/038 3/22 830 १६७ 204/8 246/8 8,200 208/8 808/8 1980 63 2/038 99/9 360 339 204/2 246/2 3,600 २२४/क ₹,४६० 209/2 230 83 १८८/१ भाग १६९ 204/3 246/3 1900 १८८/२/अ २२४/क 2.200 208/3 200 64 8190 204/8 246/8 300 808/3 808/8 २२४/क 3/805 8380 68 १८८/२/ब 2.600 808 9/305 808/8 8.360 २११/१/अ भाग २२४/क ৫৩ १८८/२/क 2,600 १७२ ०६/२/अभाग 802/2 9,004 १०५/१पी १८८/३ २२४/क €00 २०६/२/ब १०२/२ 480 २११/१/ब भाग 23 १७३ 68 २२४/क 2.200 288/5 804/2 030 8/338 १७४ २०६/३ भाग 808/3 1930 90 266/4 २२४/क €00 288/3 १७५ 208/4 802/4 २११/४ 804/8 98 866/€ २२४/क 8,600 १०२/६ 240 630 १७६ 99 २२४/क 2/528 288/4 204/4 0000.8 900 श्रु । 208/19 202/6 830 93 १८८/८/अ २२४/क 400 20€/6 202/6 260 २१२/२/ब 808/8 80 १७८ २१२/३/क १८८/८/क २२४/क १७९ २०६/९ 802/8 808/3 800 १८८/९/अ 94 २२४/क 8,600 260 २०६/१० 202/20 230 \$3 २१२/५ भाग 208/4 380 98 १८८/९/ब २२४/क 900 १८१ २०६/११ 805/88 260 २१३/१/ब 200/2 2,380 २१३/२ 480 १८८/९/क २२४/क 206/8 303/8 900/2 १८८/१०/अ 36 २२४/क 640 १८३ १०३/२पी १६ 283/3 २०७/२अ 60 800/3 3.640 १०३/२पी 300 99 १८८/१०/ब २२४/क 920 368 २०७/२/ब 2,390 283/8 २१३/५ १८८/१०/क २२४/क 206/3 803/3 360 2019/4 १०१ १८८/११ **\$**200 २०७/४ 260 २२४/क १८६ 803/8 288/8 806/8 8.840 288/2 803 266/23 २२४/क 300 860 २०७/५/अ 203/4 300 १०३/५पी १०३ १८८/१३ २२४/क २१४/३ 806/3 400 २०७/५ब 380 22 808 १८८/१४ २२४/क १८९ २०७/६/अ 630 २१८/१ 222/2 2.000 3/608 860 23 286/2 888/8 800 204 266/24 २२४/क 3,900 290 २०७/६/ब 3/808 430 308 366/88 २२४/क 888 286/3 222/3 2,000 २०७/६/क 803/€ २१८/४ १०७ १८८/१७ भाग २२४/क २०७/७ १०३/७ 340 १११/४ 3,280 800 २६ 885/8 २,४५० 206 28/338 २२४/क 2.800 883 ०७/८/अ भाग १०३/८पी 2.904 १८९/१ भाग 808 २२५/१ १९४ २०७/८ब भाग १०३/८पी 288/2 888/8 400 १४० २२९/१/२/ब ११९/१ १८९/२ भाग ३४५ २०७/९ 803/8 3,400 २२९/७/२ 229/19 2190 888 868/3 २२५/३ 340 १९६ 206/20 203/20 2.020 288/6 २२९/८/२ 685 १८९/४ भाग 224/8 8.600 2819 284/8 808/8 9,3190 २२९/९/२ 229/9 ११३ 868/4 398 २१५/२ 830 मौजे माजीवडे 286/8 २२५/६ 299 280/8 888 3/938 600 800 286 १८९/७ भाग २२५/७ ₹,440 200 २१७/२ 280/2 2.380 २१७/४ 880/8 मौजे बाळकम ११७ २०२/१/अ 200/2/2 340 286/4 २०२/१/ब 203 220/4 288 १००/१/२ ४६० 40 864/8 1 96/8 3,400 888 २०२/२ 200/2 २०४ २१७/६ 880/€ २,७६० १८५/२/अ ९७/२पी 200 202/8 800/8 830 286/6 280/6 840 १८५/३ भाग 96/3 2,600 १२२ २१७/९ ६१० 864/8 86/8 200 २१७/१० 2.220 १२३ 308/8 2,900 203/8 १८५/५ भाग २२०/१ 858 203/2 808/3 400 208 283/8 2,680 864/8 200 96/8 203/3 900 280 २२०/३/व ११३/३पी 840 264/0 96/6 200 १२६ १०१/४र्प २२०/४/इ ११३/४पी 88 २०३/४/अ 8,800 १८५/८ भाग १६० ११३/६पी १०१/४पी २२०/६/अ 240 १२७ २०३/४/ब 8,000 864/9 96/9 2,400 २२०/६/ब 203/4 २१३ ११३/६पी १४७० 864/80 83 96/90 300 १०१/६ २२०/७ ११३/७ 96/88 २०३/६ 2.000 88 964/99 220/6 840 230 203/6 208/19 8,500 383/6 १८५/१२ भाग 96/82 १३१ 203/6 208/6 २१६ 258/8 248/8 2,500 १८५/१३ भाग 96/83 १३५ २२१/२ १३२ १०१/९प 400 २५१/२ २०३/९/अ १८५/१५/अ 96/84 340 २२१/३ १०१/९पी 248/3 3,600 833 २०३/९/ब 200 १८५/१५/ब 838 २०३/१०/अ १०१/१०पी 288 ९०/३/अ भाग २२६/३पी 820 88 १८५/१६ भाग 99/88 २७० २०३/१०/ब २२६/३पी १०१/१०पी २२० १९०/३/ब भाग १३५ 264/819 96/86 200 600 २२६/३पी २२१ १९०/३/क भाग 388 203/88 १०१/११ 400 १८५/१८ भाग 4190 १३७ 555 १९०/४ भाग 8/355 450 864/88 99/88 3,000 553 290/4 २२६/५ २०३/१३ १०१/१३ 400 358 43 १८५/२० भाग 96/20 2,500 १९०/६ २२६/६ 238 200 203/88 १०१/१४ 864/28 96/28 200 203/84 १९०/७ २२६/७ 2,260 १८५/२२ भाग 880 १०१/१५ १०० 394 २२६ ९९/१/अ भाग २२३/१पी ८२७ १०१/१६ 264/23 96/23 300 299/8 223/8 888 १०१/१७पी २०३/१७/अ 800 १८५/२४ भाग 96/28 380 २०३/१७/ब २२३/५ १८५/२७ भाग १७३ १४३ १०१/१७पी 800 208/8 333/8 230 २०३/१८ 202/26 600 49 १८५/२८ भाग 35/08 90 २०३/१९ १०१/१९ १,३०० २३० २०१/२ २२२/२ १४५ €0 १८६/१/अ 96/93 300 २०१/३/3 २२२/३३ 2,320 388 203/20 १०१/२० 2.000 १०१/२१ २०३/२१ २०१/३/ब २२२/३ख 680 1900 **६२** 964/2 96/2 300 २०३/२२ १०१/२२ 600 २०१/४ 222/8 २५० 388 €3 १८६/३ 86/3 860 3,930 888 २०३/२३/अ १०१/२३र्प 800 १०१/२३पी 3/805 3/555 २३५ 200 ६५ १८६/५ २०३/२३/ब १,६०० 96/4 860 १०१/२४ 300 १५१ 203/28 २३६ २०१/७ २२२/७ ६६ 800 १८६/६ 3/38 860 १८६/७/अ १५२ 203/24 १०१/२५ €00 २०१/९ २२२/९ १५३ २०३/२६ १०१/२६ २३८ 880 ६८ ९८/७पी 800 १८६/७/ब ४७० 200 १५४ २०३/२७ १०१/२७ 600 २३९ २२४/७ २५२/७ 93 3/338 36/6 2.000 864/8 १५५ 203/26 202/26 8.000 २४१ 258/8 242/9 200 १५६ २०३/२९ १०१/२९ ७१ 2,600 868/80 96/30 330 मौजे माजिवडे १५७ 203/30 ७२ 866/8 99/8 200 203/38 202/32 585 ११४/१/अ ७३ 99/2 246 300 १५९ २०३/३२ १०१/३२ 200 २४३ ११४/२/अ ७४ १८७/३ 99/3 १६० २०४/१/अ २५७/ ७६० 194 8/018 99/8 240 १इ१ २०४/१/ब €00 मौजे बाळकम ७६ १८७/५ 99/4 330 246/ २५७/ १६२ २०४/२ १.६७० છોછ १८७/६/अ ९९/६ २१० भाग 3.440 888

१८७/७/अ आणि खालील प्रमाणे सीमित :

१८७/६/ब

१८७/६/क

उत्तरेस अथवा उत्तरेकडे

पूर्वेस अथवा पूर्वेकडे

১৩

७९

: अंशतः मौजे माजिबडेचा ६० मी. रुंद मुंबई आग्रा मार्ग आणि अंशतः मौजे बाळकुमचा सर्व्हे क्र. २१२/३अ, २१२/२अ, २१३/१अ आणि

8.080

€30

अंशतः ६० मी. रुंद मुंबई आग्रा मार्ग.

39/8

3/88

200

240

१६३

१६४

२०४/३

308/8

२०४/५

: अंशतः विद्यमान रस्ता आणि अंशतः मौजे बाळकुम येथील सर्व्हें क्र.१८५/२५, २०६/३ब (भाग), १८५/२० (भाग), १८५/२२, अंशतः सर्व्हें क्र.९०, १२७, १८५/२४ (भाग), १८५/२६/१ (भाग), १८५/२६/२ (भाग), १८५/२७ (भाग), १८५/२८ (भाग), १८५/४ (भाग), २१० (भाग) आणि अंशतः मौजे माजिवडेचा सर्व्हे क्र.५/३व

: अंशतः २० मी. रुंद बाळकुम साकेत मार्ग, अंशतः मौजे बाळकुमचा सर्व्हे क्र.९०, ९२, १२७, १८९/७(भाग), १८९/८ (भाग), १८५/३(भाग), १८५/५ (भाग).

१८५/८ (भाग), १८५/१२ (भाग), १८५/१३ (भाग), १८५/१६ (भाग), १८५/१८ (भाग), १८५/२० (भाग), १८५/२४ (भाग), १८९/४ (भाग)

**पश्चिमेस अथवा पश्चिमेकडे :** मौजे बाळकुमचा सर्व्हें क्र.२२९/१/२अ, २१३/१अ, २१२/३अ, २१२/३ब, २१२/५ (भाग), २११/१ (भाग). आज दिनांक : ११ मे, २०२२

२५७

२५७

एझेडबी अँड पार्टनर्स वकील आणि सॉलिसिटर्स

228

एझेडबी हाउस. पेनिनस्ला कॉर्पोरेट पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३

२४५

Mumbai, 10 May 2022